

००००० ००००००००

केळमधील केडथिर ह्या खेड्यात रहाणार् या अक्षरा (वय वर्षे ८) आणि अनुथा (वय वर्षे ९) ह्या दोघींना शाळेतून काढून टाकले आहे कारण त्या दोघींची च.आय.व्ही. टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु गावातल्या राजकारण्यांमुळे आणि गावकर् यांमुळे शाळा आता ह्या दोघींना क वेगळ्या वर्गात बसवून शिकवण्याची सोय करत आहे.

केळमध्ये ९०% साक्षरता आहे, तरीही अजून सर्वांना च.आय.व्ही. बदल ततिकेरी माहिती दिसत नाही. मागच्या महिन्यात शाळेत शिकणार् या ५ ते १० ह्या वयोगटातील मुले आणि मुली अक्षरा आणि अनुथाने शाळेत येऊ नये म्हणून " NO " असे लहिलिले बोर्ड हातात घेऊन रस्त्यात उभे होते.

रीमा टी. के (वय ३१), ही ह्या दोन मुलींची आई म्हणाली, "राज्याच्या नियमानुसार आमच्या च.आय.व्ही. सहीत जगणार् या मुलींना शाळेत प्रवेश देणे पूर्णपणे नयिमात बसणारे होते, परंतु शाळेतील अन्य वदियार्थ्यांच्या पालकांनी आमहाला आधीच अडवले, आणि पुढे जाऊच दिले नाही."

त्यानंतर मुख्यमंत्रांशी, ग्रामपंचायतीशी अनेकदा बातचीत झाल्यावर, गावातल्या कही नागरिकांनी पाठबा दिल्याने, आणि रीमा टी. के ह्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याने आता शाळेला त्या मुलींना घेण्याशकिय गत्यंतरच उरलेले नाही. पण तरीसुद्धा त्यांना सर्व वदियार्थ्यांमध्ये क्त्त बसू देण्यास परवानगी नाही. अक्षरा आणि अनुथाला वेगळ्या वर्गात बसवून वेगळे शिकवक शकियतात. हे ही क तर् हेने वाळीत टकल्यासरखेच आहे. पण नदिान मुलींना शकियला तरी मळित आहे, ही ही खरेच आहे.

त्यांना असे वेगळे शकियले जात आहे, कारण त्यांना च.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे. गावातील जास्तीत जास्त पालकांना भीती वाटत आहे. "त्या मुलींच्या बरोबर राहून आमच्या मुलींना हा आजार होऊ नये असे वाटते" असे क पालक जयराजन पी.के म्हणतात. "आमच्या मुलांनी त्यांना स्पर्शही करू नये असे आमहाला वाटते. आणि आमच्या मुलांनी त्यांच्याबरोबर डबा सुद्धा खाऊ नये असे वाटते", असे ते पुढे म्हणतात.

हे सर्व सुरू असताना तथे गेलेल्या क पत्रकाराला मुलाखत देताना गावकरी खूप कही बोलले. पत्रकाराने वचिारले, "च.आय.व्ही. ची लागण क्शामुळे होते हे तुम्हाला माहित आहे क?" त्यावर पालकांनी "जेवणातून, स्पर्शातून, शेजारी बसण्यातून" अशी अनेक नरिर्थक उत्तरे दिली परंतु "लैगकि" हे उत्तर क्वा खरे असे उत्तर केणालाच माहित नव्हते. कही गावकरी तर म्हणाले, "अशी माणसे जर गावात राहिली तर आमचे पीकसुद्धा चांगले येणार नाही."

अशा तर् हेने भारतात सर्वात जास्त साक्षरता असलेल्या केळ राज्यात सुद्धा च.आय.व्ही. बदल माहिती नसणे, गैरसमज अशा अनेक गोष्टी दिसून आल्या. ह्या छोट्या कुटुंबाची मात्र त्यात खूपच फ्रपट झाली.